

MORARKA FINANCE LIMITED

Regd Off: 511, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai – 400 021, Tel.: 22832468, 22042945 Fax: 22047288

www.morarkafinance.in, investors@morarkafinance.in

CIN: L67120MH1985PLC035632

REF: MFL/2020-21/071 November 20, 2020

Corporate Relationship Department BSE Limited 1st Floor, New Trading Ring Rotunda Building, P.J. Towers Dalal Street, Fort Mumbai - 400 001

Scrip Code - 511549

Sub: Regulation 47, Release of Postal Ballot Notice

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are pleased to forward herewith the Published Postal Ballot Notice dated November 19, 2020 in the following newspapers:

- 1. Business Standard, Mumbai Edition (English) released on November 20, 2020.
- 2. Mumbai Lakshdeep, Mumbai Edition (Marathi) released on November 20, 2020.

You are requested to acknowledge the receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,

HIMGAURI
SUMANT
BEHERA

Display upone to by BBBCAMER SUMANT
BEHERA

Display upone to by BBCAMER SUMANT
BEHERA

DISPLAY
BEHERA

D

Himgauri Sumant Behera

Company Secretary & Compliance Officer

Encl: as above.

SILVASSA BRANCH

Plot No.15/3/2, Ground Floor, Shop No.6 & 7, Madhuban Apartment, Opp. to Patel Petrol Pump Silvassa - 396 230.Dadra & Nagar Haveli (UT). CIN NO: U65110TN1921PLC001908

APPENDIX IV-A [SEE PROVISO TO RULE 8(6)]
SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive possession of which has been taken by the Authorised Officer of Tamilnad Mercantile Bank Ltd., Silvassa Branch, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" or 14.12.2020, for recovery of Rs. 15,98,144/- as on 10.11.2020 due to Tamilnac Mercantile Bank Limited Silvassa Branch (Secured Creditor) from Mr. Shaileshbhai

Kantilal Kapdi and Mrs. Jagruti Shailesh Kapdi. The Reserve Price will be

Rs. 16.38.000/- and the earnest money deposit will be Rs. 1.63.800/-.

On equitable mortgage of Flat No. H/202 admeasuring 83 Sq.Mts (super built up area) 70 Sq.Mts (Built up area) on the first floor of the building known as Green Park, Tirupat Nagar constructed on the Non Agricultural land of Survey No. 17/19 of village silvassa 396230, Dadra and Nagar Haveli in the name of Mr. Shalleshbhai Kantilal Kapdi & Mrs. Jagruti Shailesh Kapdi

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in secure reditors website www.tmb.in.

PUBLIC NOTICE

Mr. Ranjeetdan Ramdanji Charan inherited the flat and thereby is

owner in respect of Flat No. B/40, (admeasuring 443 sq. ft. Built up area),

4th Floor, Bldg no. A/8,9,10, Shree Mahavir Apartment Co. Op. Hsg. Soc. Ltd.

The said flat was purchased by Mr. Mishrimal Sohanmal Mutha vide

Madhukanta Talakchand Doshi & Shri, Talakchand Surchand Doshi has

Agreement for Sale dated 18/03/2005, duly registered vide no: DDR-6-

1976-2005 from Mrs. Madhukanta Talakchand Doshi & Shri. Rohit

purchased the said flat from Mrs. Hiralaxmi Vadilal Vora on 10 Rs. Stamp

Paper vide Agreement dated 17/07/1986, which was not registered with any

registration office but the stamp duty was paid vide Challan bearing no. 30 of Rs. 2270/- dated 30/03/1998 paid with B.M.R.D.A Bandra. And there after the

original co-owner Mr. Talakchand Surchand Doshi expired on 23/11/1986

at Mumbai, thereafter the said society has transferred 50% shares of co-

ownership to Shri. Rohit Talakchand Doshi as a nominee and legal heir vide

share certificate transferred dated 11/09/1988. And hence Mr. Rohit became

Builders Pvt. Ltd. vide Agreement dated 21/06/1985, duly registered vide

Mrs. Hiralaxmi Vadilal Vora has purchased the said flat from Paramanand

Mr. Ranjeetdan Ramdanji Charan Has purchased the said flat from Mr.

Madhukanta Talakchand Doshi & Shri. Rohit Talakchand Doshi States

Mishrimal Sohanmal Mutha vide Agreement dated 11/09/2020, duly registered vide no: BRL-8/4766 at Sub Registrar's office at Borivali.

That The Challan Bearing No. 30 OF RS. 2270/- DATED 30/03/1998 Paid

The owner has decided to mortgage the flat to Karur Vysay Bank Ltd.

Any person/ persons having or claming any right, claim, title, demand or

estate interest in respect of the said property/ flat and the lost challan of the

property or to any part thereof should intimate us in writing within 15 days of this publication. Any intimation done by any individual or any other

authority will be subject to the charge of the Karur Vysya Bank Ltd.

the co-owner of the said flat alonwith Mrs. Madhukanta Doshi.

With B.M.R.D.A Bandra Has Been Lost Or Misplaced.

no: P-1946 dated 21/6/1985 at Sub Registrar's office at Bandra,

Situated at D.N. Dube Road, Ratan Nagar, Dahisar East, Mumbai, 400 068.

Date: 10.11.2020 Place : Silvassa

Talakchand Doshi.

Authorised Office Tamilnad Mercantile Bank Limited For Silvassa Branch **BAJAJ ALLIANZ LIFE INSURANCE COMPANY LIMITED**

Regd office: Bajaj Allianz House, Airport Road, Yerwada, Pune 411006. Tel.: 020 66026777, Fax: 020 66026789

Public Notice

This is to notify the policyholders of Bajaj Allianz Life Insurance, who are affected by the recent heavy rainfall and floods in Andhra Pradesh, Telangana, Maharashtra and Kamataka about the simplified/relaxed claim guidelines. The minimum documents that needs to be furnished by the nominee or legal heirs are as mentioned below:

1) Wherever death certificate issued by Registrar of Births & Deaths is not available, we will accept the certified list mentioning the name of Life Assured, issued by Govt. hospitals or Police or Govt. authorities of Andhra Pradesh, Telangana, Maharashtra and Kamataka or Armed forces involved in rescue

operations 2) KYC of nominee/ legal heirs (ID proof & Address Proof) along with Bank details for enabling NEFT

3) Photograph of the deceased/ missing Life Assured

For any assistance, kindly contact the following -

Andhra Pradesh & Telangana | S. Emmanuel | S.Emmanuel@bajajallianz.co.in 19443407625

Kamataka | Benjamin Lally | Benjamin.Lally@bajajallianz.co.in | 9591418744 Maharashtra | Ananth Kulkami | Ananth.Kulkami@bajajallianz.co.in | 9559003111 Mumbai | Ashish Sharma | Ashish.Sharma012@bajajallianz.co.in | 8234009672

RUBRA MEDICAMENTS LIMITED

CIN: L74110MH1991PLC326598 Reg. Office: 604, 6th Floor, Meghdoot, Gulmohar Cross Road No. 6, JVPD Scheme Mumbai - 400049. | Website: www.rubramed.com | Email ID: rubraltd@gmail.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

Sr. No.	Particulars		Half Year Ended 30-Sep-20 Unaudited	
1	Total Income from Operations	8.75	8.75	14.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	0.61	0.01	0.78
	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax	0.61	0.01	0.78
5	(after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the	0.61	0.01	0.78
	period (after tax)	0.61	0.01	0.78
6 7	Equity Share Capital (Face Value of Re. 10/- each) Earnings Per Share (of Re. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	546.83	546.83	546.83
	1. Basic :	0.01	0.00	0.01
	2. Diluted :	0.01	0.00	0.01

The above Results have been reviewed by the Audit Committee and taken on Record by the Board of Directors at its meeting held today

The Segment - wise details are not applicable to the Company as the Company has no

The result is provisional and unaudited and subject to change, regrouping and restatement.

The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020 are available on the websites of BSE (www.bseindia.com) and Company's website (www.rubramed.com)

For Rubra Medicaments Limited

Director (Finance) & CFO

Abha Kapoo

DIN:02799429

Date: November 12, 2020 Place : Mumbai

Address of Sub Broker

PUBLIC NOTICE

"Be it known to General Public that my client Smt. RENU SUBHA ROY and her Husband Late Shri SUBHA SANKAR ROY R/o New Dindoshi Green Hill CHS Ltd., B-602, Building No. 25, MHADA Complex, Near N.N.P. 1 & 2, New Dindoshi Goregaon (E) Mumbai – 400065 (MH) are the owner of the above said flat and the said Flat allotted to then from MHADA Authority, in the year 06/07/2006.

They have lost their following original documents of said Flat/ Property. Which are as follows:

POSSESSION LETTER CUM POSSESSION RECEIPT

PROVISIONAL OFFER LETTER FLAT CHANGING LETTER

Place:- Mumbai

Date: 19/11/2020

Since her husband Late Sh. SUBHA SANKAR ROY has been passed away on dated: 16.04.2010 and in this case Smt. RENU SUBHA ROY W/o Shri SUBHA SANKAR ROY is original owner of said Flat Property.

My above named client is free to deal with said flat / property in an manner and If any person having any claim, rights, title or interest n the said under mentioned properties by way of sale, mortgage, charge, lien gift, use, trust, possession, in-heritance, whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs to the undersigned having our office at 11-A, New Mhada Colony Hill Top Society, Goregoan (E) Mumbai-400065, within 14 days from the date hereof otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and the same will be considered as waved.

> Sd/ Adv. Amar Nath Mob.: 70000-57277 B.Sc., M.B.A. (Finance) & LL.B. (Hons) Advocate of Mumbai High Court

"Form No. INC-25A"

Advertisement to be published in the newspaper for conversion of public company into a private company Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs Western Region

In the matter of the Companies Act, 2013, section 14 of Companies Act, 2013 and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

In the matter of M/s. SWAN INTERNATIONAL LIMITED having its registered office at 6, Feltham House, 2rd Floor, JN Heredia Marg, Ballard Estate, Mumbai 400 001. Applicant

Notice is hereby given to the general public that the company intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on 5th November, 2020 to enable the company to give effect fo such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the concerned Regional Director, Western Region at 5th Floor, 100, Everest, Marine Drive, Mumbai - 400002 within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company a its registered office at the address mentioned below:

Registered Office: 6, Feltham House, 2nd Floor, J N Heredia Marg, Ballard Estate Mumbai - 400001 For SWAN INTERNATIONAL LIMITED

DHARMISHTA KANTILAL TANNA Date: 20/11/2020 Place: Mumbai DIN: 02045912 MORARKA FINANCE LIMITED
CIN: L67120MH1985PLC035632

Regd. Office: 511, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai – 400021 Ph.: 022 22832468. | Fax.: 022 22047288

Notice is hereby given that pursuant to Section 108, 110 and other applicable provisions, any, of the Companies Act, 2013 ('the Act') read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules'), Secretarial Standard on General Meetings (SS-2) and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') (including any Statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13 2020 ('the MCA Circulars') and any other applicable laws and regulations, the Company is seeking approval of its Members by way of Postal Ballot Notice dated November 13, 2020 together with the Explanatory Statement relating thereto:

email.: investors@morarkafinance.in | web.: www.morarkafinance.ir

NOTICE TO MEMBERS

Ordinary Resolution:

 To appoint Ms. Priyanka G. Morarka as a Non-executive Promoter Director The Company is pleased to offer its Members the facility to cast their vote by electroni means through e-voting facility provided by Central Depository Services (India) Limited ('CDSL') in Compliance with Section 108 and 110 of the Act read with the Rules framed

hereunder and Regulation 44 of the Listing Regulations. The Company has on Thursday, November 19, 2020 sent the Postal Ballot Notice by e-mail only to those members, who have registered their e-mail addresses with Universal Capital Securities Private Limited, the Company's Registrar & Share Transfer Agent ('RTA') or their respective Depositories Participants. In view of the current extraordinary circumstances due to Covid-19 pandemic requiring social distancing and in compliance with the requirements of the MCA circulars, hard copy of Postal Ballot Notice along with Postal Ballot forms and Pre-paid business reply envelope will not be sent to the members and for this Postal Ballot members are required to communicate their assent or dissent

through the remote e-voting system only. Members who have not registered their e-mail address and in consequence could no receive the procedure of e-voting/Postal Ballot notice may get their email registered with Company's RTA by sending e-mail along with KYC documents on info@unisec.in or car contact at 022 49186178-79 in case of shares held in physical form or can register email ic with respective DP in case of shares held in demat form and send updated client master list on above email id or can contact company on investors@morarkafinance.in for any assistance in this regard. After registration of e-mail ID members would get soft copy of notice and procedure for e-voting. In case of any queries, members may write t helpdesk@evotingindia.com.

The e-voting period commences on Friday, November 20, 2020 at 9.00 a.m. and ends or Saturday, December 19, 2020 at 5.00 p.m. During this period, members of the Company holding shares either in physical form or demat form as on Friday, November 13, 2020 ('the Cut-off date') may cast their vote electronically. The e-voting modules shall be disabled by the CDSL for the voting thereafter and voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote is exercised and confirmed by the member, he or she shall not be allowed to modify it subsequently. Any recipient of the Postal Ballot Notice, who was not a member of the Company as on cut-off date should treat the Postal Ballot Notice for the purpose of information only.

The voting rights of members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date.

The Postal Ballot Notice and manner of e-voting process can be downloaded from the website of CDSL www.evotingindia.com or website of the Company www.morarkafinance.in.

The Board has appointed Mr. V K Mishra of M/s, VKM & Associates, Practising Company Secretaries, Mumbai as the Scrutinizer for conducting the Postal Ballot (through remote evoting process) and the results of postal ballot will be announced on or before Decembe 21, 2020. The said results along with Scrutinizers Report will be available on the website of the company www.morarkafinance.in and on the website of CDSL www.evotingindia.com and will also be intimated to the BSE Limited www.bseindia.com where the shares of the Company are listed in accordance with the provisions of the Listing Regulations.

The last date specified by the Company for remote e-voting shall be the date on which resolutions shall be deemed to have been passed, if approved by the requisite majority. In case of any grievances/clarification in connection with the Postal Ballot through remote e-voting. Members may contact CDSL by email at helpdesk@evotingindia.com or cal

For Morarka Finance Limited

Place : Mumbai Date: November 19, 2020

1800225533.

Sd/ Himgauri S. Behera Company Secretary & Compliance Officer

PIONEER GROUP

PIONEER EMBROIDERIES LIMITED

... a stitch ahead of time CIN NO. L17291MH1991PLC063752 Regd. Office: Unit 101B, 1st Floor, Abhishek Premises, Plot No.C5-6 Dalia Industrial Estate. Off. New Link Road, Andheri (West), Mumbai – 400058. Tel: 022-42232323 Fax: 022-42232313 Emaii : mumbai@pelhakoba.com

NOTICE

NOTICE is hereby given that an EXTRAORDINARY GENERAL MEETING of the Shareholders of PIONEER EMBROIDERIES LIMITED will be held on Tuesday, December 15, 2020 at 11.00 A.M. through Video conferencing (VC) or Other Audio Video Mode (OAVM) (herein after referred to as "electronic mode") to transact the business as detailed in the Notice which has been sent to the Members of the Company through electronic mode whose e-mail ID is registered with the Depositories or R&TA.

Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, an Extra Ordinary General Meeting of the Members of the Company will be held through VC/OAVM.

the Company's website www.pelhakoba.com; websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively. Members can attend and participate in the Extra Ordinary General Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining an Extra Ordinary General Meeting are provided in the Notice of an Extra Ordinary General Meeting. Members attending the meeting rough VC/OAVM shall be counted for the purposes of reci na the augrum uni

their votes on resolution set out in the Notice of an Extra Ordinary General Meeting. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during an Extra Ordinary. General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the

In case the shareholder has not registered his/her/their email address with the Company/its

vices > Email/Bank detail Registration - fill in the details, upload the required

address and bank account details in the demat account as per the process followed and advised

Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, the Company is providing its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in an Extra Ordinary General Meeting ('meeting') of the Company. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ('remote e-voting'). The Company has engaged the services of Link Intime India Private Limited (LINK INTIME) as the Agency to provide e-voting facility.

3. Date and time of end of voting through electronic means: Monday, 14th December, 2020 at 5:00

A person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting and holds shares as on the cut-off date i.e. Tuesday, 8th December, 2020 may obtain the User ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in or mumbal@pelhakoba.com. If you are holding shares in demat form and had registered on to e-Voting system of LIIPL:

use your existing password to login. remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Monday, 14th December, 2020; a Member may participate in the General Meeting even after exercising his right to vote through

 Members as on cut-off date i.e. Tuesday, 8th December, 2020 shall only be entitled for availing the remote e-voting facility as per the procedure given in the Notes to the Notice of the EGM or, as ers are requested to contact their respective Depository Participant (DP), in case of shares held in Demat mode, or R&TA, M/s. Link Intime India Private Limited and in case of shares held in physical mode, for registering/validating/updating their e-mail IDs so as to receive all the communication sent by the Company to its shareholders, electronically.

Company Secretary, as Scrutinizer to Scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. Attention is also invited to the Notice of an EGM, giving instructions on how the business

Questions ("FAQs") and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or Call us: Tel: 022-49186000 or may contact-Company Secretary and Compliance Officer, Pioneer Embroideries Limited, Unit 101B, 1st Floor, Abhishek Premises, Plot No.C5-6 Dalia Industrial Estate, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai - 400058.

> By order of the Board of Director **AMI THAKKAR** Company Secretary

(Membership No. FCS 9196

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE (APPENDIX - IV A) (Rule 8(6)) Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL HFL) under the Securitization and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrowerly, soffers are invited by the undersigned in sealed covers for purchase of immovable property, as described hereunder, which is in the possession, on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" BASIS particulars of which are always before the property of the p Borrower(s)/

Demand Notice Date and Amount Possession

11-Nov-2019

Rs. 21,11,179/- (Rupees Twenty One Lakh Eleven Rs. 2.)05,629/- (Rs. 2.10,5629/- Rs. 2.10,5629/- Rs. 2.10,5629/- Rs. 2.10,5629/- (Rs. 2.10,5629/- Rs. 2.10,5629/- Rs. 2.10,5629/- (Rs. 2.10,5629/- Rs. 2.10,5629/-Mr. Siddharth Rata vhande. 2.Mr. Meana Ratan Gavhande @ Mina Ratan Gavhande @ Mina Ratan Gawhande @ Mina Ratan Gawhande @ Fixer Price (Rs. 23,05,629/- (Rupees Weety Nine Only)

Date of Inspection of Property 18-Dec-2020

1100 hrs-1400 hrs

Late of inspection of the immovable property is 18-Dec-2020 and Twenty Nine only with Edward of inspection of the immovable property is 18-Dec-2020 the offers in the presence of the offers for the Property is 24-Dec-2020 at the above mentioned branch office address at 1100 hrs - 1300 hrs the tender will be peopered in the presence of the Authorized Officer. Mr. Meena Ratan

pened in the presence of the Authorized Officer.

Further inters will be charged as applicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and incidental expenses, costs, etc., is due and payable till its realization.

The notice is hereby given to the Borrower and Guarantor, to remain present personally at the time of sale and they can bring the intending buyers/purchaser or purchasing the immovable property as described herein above, as per the particulars of Terms and Conditions of Sale.

5. The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAEST ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the

date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to IJFL Home Finance Limited in full before the date of sale, auction is liable to be stopped.

7.The EMO shall be payable through DD in favour of "IJFL Home Finance Limited." (IJFL HFL.) payable at GURUGRAM and shall be submitted at the concerned

8. For further queries and the detail terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form, Tender forms are available at the above branch office or also you can refer www.lifl.com or contact abovementioned authorized officer

The immovable property will be sold to the highest bidder. However, the undersigned reserves the absolute discretion to allow inter se bidding, if deemed

0. Tenders that are not filled up or tenders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be 11. Company is not responsible for any liabilities upon the property which is not in the knowledge of the company

for further details, contact Mr. Sanjay Jha @9560908318, Email:-sanjay.jha@iil.com, Corporate Office: Plot No. 98, Phase-IV, Udyog Vihar, Gurugram, lanyana-122015. Place: Raigad Date: 20-11-2020 Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL)

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE (APPENDIX – IV A) (Rule 8(6))
ursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India
folline Housing Finance Ltd.) (IIFL HFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for

		er/s, offers are invited by the undersig SISWHERE IS", "ASISWHAT IS" an			
Borrower(s) /	Demand Notice	Description of the	Date of Symbolic Possession	Reserve Price	
Guarantor(s) Madanial Kalulai Jat	alulal Jat 29-Aug-2018 All that piece and parcel of the Total Cultetrariling as		Rs.19,00,000/- (Rupees Nineteen Lakh Only)		
Jat	Rs.22,77, 278/- (Rupees Twenty Two Lakh Seventy Seven Thousand Two Hundred and Seventy Eight Only)	property bearing Flat No.107, 1st Floor, A-Wing, Prime Balaji Heights, Sr. No. 139, House No.2, Badlapur	on date 18-Nov-2020 Rs. 28.44.510/- (Rupees Twenty	Earnest Money Deposit (EMD)	
Trading (Prospect No.815054)		Gaon, Badiapur (W), Thane, Maharashtra. (Area:-404,Sq.ft)	Eight Lakh Forty Four Thousand Five Hundred and Ten Only)	Lakh Ninety Thousand Only)	
Mr. Suresh	27-Nov-2019	All that piece and parcel of the property bearing. Flat No. 202 on	Date of Symbolic Possession	Reserve Price	
Khimgar Goswami	Rs.22,20,048/-		22-July-2020	Rs.19,10,000/- (Rupees Ninetee Lakh Ten Thousand Only)	
Mrs. Dipali Sureshgar	(Rupees Twenty Two Lakh Twenty	Second Floor, Wing B, Mahalaxmi Paradise, admeasuring 27.72	Total Outstanding as		
Goswani	Thousand Forty	Sq.Mtrs., Survey No. 133/2,	on date 18-Nov-2020	Earnest Money Deposit (EMD)	
(Prospect	Eight Only)	Situated at Mouje, Taluka Ambarnath, District Thane,	Rs. 23,71,044/- (Rupees Twenty Three Lakh Seventy One Thousand	Rs.1.91.000/- (Rupees One	
No.851330)		Maharashtra. (Area:-550 Sq.ft)	and Forty Four Only)	Lakh Ninety One Thousand Only)	
Vikramkumar	02-May-2019 Rs.83,68,639/- (Rupees Eighty Three Lakh Sixty Eight Thousand Six Hundred and Thirty Nine Only)	All that piece and parcel of the property bearing. Flat No.601 admeasuring 450 Sq.Ft. carpet area on 6th Floor on Ptot of land or ground admeasuring 249.70 Sq.Mtrs bearing CTS No.512, 512/1, 512/3. Flatash Anand Bhavan.	Date of Symbolic Possession	Reserve Price	
Babulal Jain Rajashwari Vikram Jain Molly Bangles (Prospect No.			11-July-2019	Rs.95,00,000/- (Rupees Ninety Five Lakh Only) Earnest Money	
			Total Outstanding as		
			on date 18-Nov-2020		
748827/			Rs.1,02,25,066/- (Rupees One	Deposit (EMD)	
789523/750013)	,	lying and being at Turei Pakhadi Road, Liberty Garden, Malad (West), Mumbai, Maharashtra	Crore Two Lakh Twenty Five Thousand and Sixty Six Only)	Rs.9,50,000/- (Rupees Nine Lakh Fifty Thousand Only)	
Chandan	08-Mar-2019	All that piece and parcel of the	Date of Symbolic Possession	Reserve Price	
Ramnaresh Jha Ramnaresh Jha	Rs.16,48,575/- (Rupees Sixteen Lakh Forty Eight Thousand Five Hundred and Seventy Five Only)	property bearing Flat No.303	17-May-2019	Rs.15,00,000/- (Rupees Fifteen	
Geeta Chandan		admeasuring 500 sq.ft, 3rd Floor, Building No. 5, Wing-A, Sector-5,	Total Outstanding as	Lakh Only)	
Jha Sandhvadevi		Dream City, Dhanani Nagar, Boisar, Palghar, Maharashtra.	on date 18-Nov-2020	Earnest Money	
Ramnaresh Jha			Rs. 20,69,160/- (Rupees Twenty Lakh Sixty Nine Thousand One	Deposit (EMD)	
(Prospect No.767995)			Hundred and Sixty Only)	Rs.1,50,000/- (Rupees One Lakh Fifty Thousand Only)	
Mr. Shivkumar	26-May-2019 Rs.17,15,664/- (Rupees Seventeen Lakh Fifteen Thousand Six	All that piece and parcel of the	Date of Symbolic Possession	Reserve Price	
Dubey Keerti Dubey		property bearing Flat No.101, First	22-Aug2019	Rs.16,00,000/- (Rupees Sixteen	
Vaishnav		Floor, D Wing, Shadawal Impressions, Survey No. 2/2,135/1/4,135/2A/1, 135/3B,	Total Outstanding as	Lakh Only)	
Marketing			on date 18-Nov-2020	Earnest Money	

142/1/C/2, Village Saravali, Tehsil Rs. 19,80,843/- (Rupees Nineteen Paighar, Dist Thane, Maharashtra (Area: 368 Sq.ft)

Lakh Eighty Thousand Eight Hundred and Forty Three Only)

Lakh Sixty Thousand Only) (Prospect No.768138) **Hundred Sixty Four** Only)
 lete of Inspection of property
 Date for Submission of Offers /EMD Last Date
 Date/ time of Auction

 -Dec-2020 1100 hrs - 1400 hrs
 21-Dec-2020 till 5 pm.
 24-Dec-2020 1100 hrs - 1
 Concerned Branch Address:- IIFL Home Finance Ltd., IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No.B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagte

Date of inspection of the immovable property is 18-Dec-2020 between 1100 hrs - 1400 hrs.

Last date of submission of sealed offers in the prescribed tender forms along with EMD is 21-Dec-2020 till 5 pm at the branch office address.

Date of opening of the offers for the Property is 24-Dec-2020 at the above mentioned branch office address at 1100 hrs - 1300 hrs the tender will be opened in the opened of the Authorized Office.

Further interest will be charged as applicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and incidental expenses, costs, etc.,

OUG BITO prepares in its reasonation.

The notice is hereby given to the Borrower and Guarantor, to remain present personally at the time of sale and they can bring the intendir humanish internal for numbers and Conditions of Sale.

buyers/purchasers for purchasing the immovable property as described herein above, as per the particulars of Terms and Conditions of Sale.

The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARRAESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to IIFL Home Finance Limited in full before the date of sale, auction is liable to be stopped.

The EMD shall be payable through DD in favour of "IIFL Home Finance Limited." (IIFL HFL) payable at GURUGRAM and shall be submitted at the concerned branch/Corporate Office.

Contenting transfer opposed of the content of the auditor sale are incorporated in the prescribed tender form, Tender forms are available at the above branch office or also you can refer www.iifl.com or contact above mentioned authorized officer. The immovable property will be sold to the highest bidder. However, the undersigned reserves the absolute discretion to allow inter se bidding, if deeme

Tenders that are not filled up or tenders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be

1. Company is not responsible for any liabilities upon the property which is not in the knowledge of the company for further details, contact Mr. Sanjay Jha @9560908318, Email:-sanjay.jha@iff.com, Corporata Office: Plot No. 98, Phase-IV, Udyog Vihar, Gurugram, aryana-122015. Place: Thane/Boisar/Palghar/Mumbai Date: 20.Nov.2020 Sd/-Authorised Officer, IIFL Home Finance Limited

Public at large is hereby informed that

Mrs Maniu Kishor Gerani, Mrs Kiran Ariandas Darvani, Mrs Harsha Haresh Asrani, Mr Hero Kishor Gerani & Mr Sanju Kishor Gerani have represented to me that they are the legal heirs of Late Shri Kishor Lakhimal Gerani, Late Shri Kishor Lakhimal Gerani was the owner of Flat No.14, Second Floor, B-Wing, Saibaba Co-op. Hou. Soc. Ltd. situated on land bearing Survey No.24/11, at Village Kopri, Thane East, 400603. Shri Kishor Lakhimal Geran has expired on 5th July 2020. The legal heirs of Late Kishor Lakhimal Gerani have decided to release all their rights title and interest in the said flat and in the share capital of the society in favour of Mr Sanju Kishor Gerani. The legal heirs of Shri Kishor Lakhimal Gerani have also represented to me that they have lost/misplaced the following original documents. (a) Original Allotment letter issued by the Saibaba CHS Ltd in favour of Tirthdas Tarachand Varindani. (b) Original Agreement between Tirthdas Tarachand Varindani & Mr Nandlal Murpani. (c) Original Agreement between Mr Nandlal Murpani & Mr Ramesh R Narang. If any person/s, bank and/or financial

institution has any claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said flat, shall in writing raise their objections within 15 days from the date of this notice at A-70, Gurunanak CHS Ltd., Kopri Colony, Thane (East) otherwise such claim will be considered as waived and no claims shall be entertained thereafter and Mr. Saniu Kishor Gerani shall be admitted as the member of the society.

Date: 20-11-2020

NOTICE is hereby given that the below mentioned Sub Broker / as Sub Broker / Authorised Person of **Kotak Securities Limited**. Sub Broker / Authorised Person Nam

High Court, Mumbai, Mob-9029493049

Companies (and its associated/ group companies), with ulterlor motive to earn wrongful gain and/ or cheat various automobile buyers/ investors and unauthorizedly using the name, trademark, domain name and logo of Riqueza Group of Companies with a view to tarnish the image and reputation of Riqueza Group. We wish to caution the general public that Riqueza Group (and its associated/ group companies) have neither appointed no authorized him to offer any vehicle deals o act on our behalf or use the name, trademar and logo/ websites. The public in general ar also advised not to fall prey to such frauduler activities. Riqueza Group of Companies (and its associated/ group companies) bears no responsibility for amounts being deposited withdrawn therefrom in response to such Offers made by Dr. Akash Ghadge. Anyone dealing with him would be doing so at his/ her own risk and the Riqueza Group of

PUBLIC NOTICE

his is to notify to the public that Dr. Akash

Ghadge, posing himself as representatives.

Director/ associate of Riqueza Group o

damage suffered by such individuals/ company directly or indirectly. Sd/ Riqueza Group of Companies A-802, Shelton Sapphire Plot no. 18-19, Sector-15, CBD Belapur

Navi Mumbai. Date; 20.11.2020

Companies or its associated/ group companie

will not be held responsible for any loss or

PUBLIC NOTICE

Anil S Shamdasan Advocate High Court Place: Gurgaon Place: Thane Date: November 19, 2020

PUBLIC NOTICE

Prashant V. Gavai.

Advocate

Telephone No: +22 43360000, Fax No: +22 67132430. Website: www.kotaksccurities.com./corespondenceAddress: infinity IT Park, Bldg. No 21, Opp. Film City Road, A K Valdya Marg, Malad (East), Mumbai 400097. Telephone No: +2267132430. Website: www.kotaksccurities.com. Correspondence Address: infinity IT Park, Bldg. No 21, Opp. Film City Road, A K Valdya Marg, Malad (East), Mumbai 400097. Telephone No: 42856825. SEBI Registration No: INZ000200137 (Member of BSE, NSE, MSE, MCX & NCDEX), AMFI ARN 0164, PMS INP000000258, and Research Analyst INH000000586. NSDL/CDSL: IN-DP-NSDL-23-97.



Carrier Airconditioning & Refrigeration Ltd.

CIN: U74999HR1992FLC036104 Regd. Office: Narsingpur, Kherki Daula Post, Gurgaon 122 001, Haryana Phone: +91-124-4825500, Fax: +91-124-2372230

Website: www.carrierindia.com, Email: secretarial@carrier.com

INFORMATION REGARDING 28th ANNUAL GENERAL MEETING

1. The Twenty Eighth Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Wednesday, the 16th December 2020 at 2.30 P.M. IST (Indian Standard Time) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020. 13th April 2020 and 5th May 2020, respectively, issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") to transact the business set out in the Notice calling the AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be

counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the In accordance with the said circulars of MCA, the Notice of AGM and the Annual Report for the Financial Year 2019-20 comprising Financia Statements, Board's Report, Auditor's Reports and other documents required to be attached therewith will be sent only by email to al those Members, whose email addresses are registered with the Company of the Depository Participant(s). The aforesald documents will also be available on the website of the Company at www.carrier.com/buildingsolutions/en/in/investor/ and also on the website of Cer Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

Manner of registering/updating email addresses:

Members holding shares in physical mode who have not registered/updated their email addresses with the Company and/or Registrar & Share Transfer Agent of the Company can register/update their email addresses and obtain Notice of 28th AGM, Annual Report and login details for joining the 28th AGM through VC/OAVM facility by sending scanned copy of the following documents by email to the Company at secretarial@carrier.com and/or to Registrar & Share Transfer Agent of the Company at

admin@mcsregistrars.com.
(I) a signed request letter mentioning their name, folio no. and address;

self-attested copy of the PAN Card and iii) self-attested copy of any document (e.g. Aadhar Card, Driving License Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialized mode, who have not registere /updated their email addresses with the Depository Participant(s), are equested to register/update their email addresses with their Depos

Participant(s). Manner of casting vote(s) through e-voting: The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their vote on all the Resolutions set out in the Notice of the 28th AGM. The Company is also providing the facility of voting through

e-voting system during the 28th AGM ("e-voting"). Detailed Procedure for remote e-voting/e-voting and participation in AGM through VC/OAVM has been provided in the Notice of AGM which will be sent to you shortly and the same shall also be available on the website of the Company at www.carrier.com/building-solutions/en/in/investor/. The Members may generate login credentials by following instructions giver in the Notes to Notice of the AGM for remote e-voting and e-voting. The same ogin credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM including procedure for joining the AGM through VC/OAVM, the instructions for remote e-voting and e-voting during the AGM Please write to the Secretarial Department of the Company at Carrie Airconditioning & Refrigeration Limited, Kherki Daula Post, Narsingpur

Gurgaon-122001 Email: secretarial@carrier.com and/or to Registrar 8 Share Transfer Agent of Company at MCS Share Transfer Agent Ltd., F-65.

1st Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020 Email:

admin@mcsregistrars.com for any assistance. Members are required to

quote their folio no in all correspondence with the Company/Registrar & Share Transfer Agent of the Company. For Carrier Airconditioning & Refrigeration Limited

Chirag Baijal Place: Mumbai Managing Director DIN: 08465289 Date: 20th November, 2020

Depositones of R 6 IA.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020, Circular No. 17 dated April 13, 2020 and September 28, 2020 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of an Extra Ordinary General Meeting through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA

Meeting of the Members of the Company will be need through VC/DAVM.

The Notice of an Extra Ordinary General Meeting (EGM) has been sert only by electronic mode to those. Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020. Members may note that the Notice of an Extra Ordinary General Meeting will also be available on

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast

Registration of email ID and Bank Account details: In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered

RTA/Denositories and/ or not undated the Bank Account mandate for receipt of dividend, the (I) Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., www.linkintime.co.in under

documents and submit. (ii) In the case of Shares held in Demat mode: The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email

E-voting: Pursuant to the provisions of Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and

Details of e-voting Schedule are as under: 1. The cut-off date for the purpose of e-voting: Tuesday, 8th December, 2020

2. Date and time of commencement of e-voting: Saturday, 12th December, 2020 from 09:00 a. m.

p.m. (IST). https://instavote.linkintime.co.in, and/or voted on an earlier voting of any company then you can

remote e-voting but shall not be entitled to vote again; and the case may be, in the General Meeting in respect of the business mentioned in the said Notice.

The Board of Directors has appointed Mr. Sanlay Dholakia (FCS:2655 and CP:1798), Practising of the Meeting is to be transacted through electronic voting system. In case of any queries or issues regarding e-voting, the member may refer the Frequently Asked

hakoba







कंपनी सचिव

कल्याण डोंबिवलीत १८४ नवे रुग्ण तर ४ मृत्यू

कल्याण, दि. १९ कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १८४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ८६ डिस्चार्ज रुग्णांना देण्यात आला आहे.

आजच्या या १८४

रुग्णांमुळे पालिक क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५२,२४० झाली आहे. यामध्ये ११७५ रुग्ण उपचार घेत असून ५०,०३० डिस्चार्ज रूग्णांना देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आजच्या रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ३८, कल्याण प ५९, डोंबिवली पूर्व ५४, डोंबिवली प ३१, मांडा टिटवाळा येथील २ रूग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८ रुग्ण टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण ह.भ.प. सावळ-ाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ५ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून, १७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर मधून) व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच आयसोलेशन बरे झालेले मधून आहेत.

NOTICE

Notice is hereby given that the following share certificates are registered in Sushila Jitendra Gandhi has been lost. Therefore I, have applied for issue o duplicate share certificate to the Transpek Industry Limited (Regd.office address 6th Floor, Marble Arch, Opposite Vanijya Bhavan, Race Course Circle, Vadodara 390 007, Gujarat) So, general public are hereby warned about not to deal with the following securities and if company do not receive any objection within 1 days from the date of publication of this notice on above-mentioned regd.address of the company, or to the company's R&T Agent LinkIntime India Pvt Ltd for Transpek Industy Limited B-102 & 103, Shangrila complex, First floor, Opp HDFC Bank, Near Radhakrishna Char Rasta, Akota, Vadodara-390020, The company will proceed for the issue of Duplicate share certificate(s) in the name of Punit

Kamlesh Gandhi (legal heir).					
Folio	Certificate	Start Distinctive	End Distinctive	No. of Shares in	
No.	Nos.	Nos.	Nos.	each certificate	
G0855	54033	1765901	1765950	50	
G0855	54625	1795501	1795550	50	
G0855	54819	1805201	1805250	50	
G0855	54820	1805251	1805300	50	
G0855	54821	1805301	1805350	50	
G0855	54822	1805351	1805400	50	
DATE: 20/11/2020 PLACE: MUMBAI					

नमुना क्र.७५ **सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय**

बृहन्मुंबई विभाग मुंबई

मुंबई-४०००१८

अर्ज क्रमांक : ACC / X / 1083 / 2020

We Jain One Jain ... बाबत.

सार्वजनिक न्यासाचे नाव :

मालकीची आहे काय?

चौकशीची जाहीर नोटीस

Shri Pradeep Chimanlal Mehta .. अर्जदार.

येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई

विभाग, मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी

१९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि

सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

अ) जंगम मिळकत : रु. १००८/-

ब) स्थावर मिळकत : लागू नाही

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम

(अक्षरी रुपये एक हजार आठ केवळ)

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत

ऱ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी

त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या

तारखेपासून तीस दिवसांचे आंत या कार्यालयाचे वरील

पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या

कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत

कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही

असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त,

अधीक्षक (न्याय),

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

नहाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक

निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,

८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी,

पश्चिम रेल्वे आपत्कालीन वैद्यकीय कक्षाचे (ईएमआर) कार्यचलन

विभाग: वैद्यकीय, निविदा सचना क्र **तारीख:** एमडी/१७३/पीआयएल रईएमआर टेंडर-आर११/एमएमसीटी दि.१०.११.२०२० **कामाचे नाव :** (१) मरीन लाईन्स, (२) लोअर नरळ, (३) प्रभादेवी, (४) माहिम + माटुंगा रोड (५) बांद्रे + सातांक्रुझ, (६) खार रोड, (७) अंधेरी + विलेपार्ले, (८) गोरेगाव, (९) मालाड, (१०) कांदिवली, (११) दहिसर, (१२) मिरा रोड, (१३) भाईंदर, (१४) वसई रोड, (१५) सफाळे रेल्वे स्थानक येथील आपत्कालीन वैद्यकीय कक्षाचे (ईएमआर) कार्यचलन. **निविदा प्रपत्र** . उपलब्धतेचे कार्यालय: मुख्य वैद्यकीय अधिक्षक, पश्चिम रेल्वे, मुंबई सेन्ट्रल, मुंबई-४००००८ आणि वेबसाईट: https:/ www.wr.indianrailways.gov.in, इरठे ह.२५,००० / - . सादर करण्याची अंतिम तारीख 0७.१२.२०२० रोजी १५.००वा. **उघडण्याची तारीख व वेळ:** ०७.१२.२०२० रोजी १५.३० वा. टीप: निविदा दस्तावेज, शुद्धिपत्रक व पुढील तपशील डाऊनलोड करण्यासाठी https:// www.wr.indianrailways.gov.in ला

ike us on: f facebook.com/Westerni	Rly
------------------------------------	-----

		याची अभिव्यक्तीकरिता निमंत्रण
		डिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉॅंपॉरेट पर्सन्स)
	3	१६ चे नियम ३६ए(१) अन्वये)
_		भावश्यक तपशिल
१	कॉपोरेट ऋणकोचे नाव	वाधवा बिल्डकॉन एलएलपी
?	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	२६,११.२०१४
	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉपोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक महाराष्ट्र, मुंबई
К	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	एएसी-९७५६
٩	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	१०४, १ला मजला, ए विंग, वाधवा मिडोज, बी वॉर्ड समोर, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०१, भारत.
1	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	२८.०७.२०२० (आदेशाची तारीख)
9	स्वारस्याची अभिव्यक्ती निमंत्रण तारीख	२०.११.२०२०
ć	सांकेताकाचे कलम २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध	wbl.cirp@gmail.com वर ई-मेलने विनंती पाठवाबी.
3	कलम २९ए अंतर्गत लागू अपात्रता नमुना उपलब्धता	wbl.cirp@gmail.com वर ई-मेलने विनंती पाठवाबी.
20	स्वारस्याची अभिव्यक्ती स्विकृती अंतिम तारीख	04.82.2020
٤,	भावी ठराव अर्जदाराच्या तात्पुरते यादीचे वितरण दिनांक	१५.१२.२०२०
?	तात्पुरत्या यादीचे उद्दिष्ट सादर करण्याची अंतिम तारीख	20.82.2020
₹ ३	भावी ठराव अर्जदारांची अंतिम वितरण तारीख	30,82.2020
8	भावी ठराव अर्जदारांना ठराव योजनेकरिता विनंती आणि माहिती अहवाल, मुल्यांकन वितरण तारीख	१५.१२.२०२० (सात्पुरते)
ફ ધ્	ठराव योजना, मुल्यांकन, माहिती अहवाल व पुढील माहितीकरिता विनंती प्राप्त करण्याची रित	wbl.cirp@gmail.com वर ई-मेलने विनंती पाठवाबी.
१६	ठराव योजना सादर करण्याची अंतिम तारीख	१४.०१.२०२१
રે હ	ठराव प्राधिकाऱ्यांना ठराव योजना सादर करण्याची रीत	ठराव योंजनेकरिता विनंतीमध्ये नमुद केले जाईल.
१८	मान्यतेकरिता प्राधिकाऱ्याकडे ठराव योजना सादर करण्याची अंदाजित तारीख	सीओसीद्वारे ठराव योजनेचे मान्यतेनंतर
39	ठराव प्राधिकाऱ्याचे नाव व नोंदणी ऋमांक	विशाल घिशुलाल जैन नोंद क्र.: आवबीबीआय/आवपीए-००१/आवपी-पी००४१९/ २०१७-२०१८/१०७४२
₹0	प्राधिकाऱ्याचे नाव, पत्ता व ई-मेल	विशाल चिशुलाल जैन, पत्ताः क्र.५०२, जी स्ववेअर बिक्रनेस पार्क, सानपाडा स्थानका समोर, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई- ४००५०३. vishal@cavishaljain.com
२१	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहारा- करिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	विशाल पिशुलाल जैन, पत्ताः क्र.५०२, जी स्ववेअर विश्वनेस पार्क, सानपाडा स्थानका समोर, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई- ४००७०३. wbl.cirp@gmail.com

विशाल घिशलाल जैन

वाधवा बिल्डकॉन एलएलपीकरित नोंद क्र.:आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००४१९/२०१७-२०१८/१०७४ कार्यालय: क्र.५०२, जी स्क्वेअर बिझनेस पार्क, ई-मेल: wbl.cirp@gmail.com

PUBLIC NOTICE

शिक्का

०९/११/२०२० रोजी दिली.

PUBLIC AT LARGE is hereby notified that MR.MOHAMMED ABDULAZIZ VIRANI is sole and exclusive Owner and Member in respect of Shop No.207 (Adm. 8.23 Sq.Meters Built-up Area) on 2nd Floor, in CITI CENTRE MALL, S.V.Road, Goregaon(W), Mumbai-400 104; and holding 5 fully paid up shares each of Rs.50/- bearing distinctive Nos.956 to 960 (both inclusive) vide Share Certificate No.192 issued on 08-08-2010 in Share Capital of the aforesaid Society.

That root of title deeds whereby the said Shop is being transferred to the said owner viz. MOHD. ABDULAZIZ VIRANI is as under: (1) Original Agreement, dated 04-01-2005 (executed between M/s.Rajyog Construction being Promoter therein and Mayuri Modi & Kashmira Kothari, being Purchasers therein) (2) Original Agreement, dated 02-07-2007 (registered & executed between Mayuri Modi & Kashmira Kothari, being Transferors therein and Shamim Faijahmed Rakhangi, being Transferee therein) (3) Original Agreement for Sale, dated 29-10-2011 (registered under oc.Sr.No.9394/2011 on 08-11-2011 and executed between Shamin Faijahmed Rakhangi, being Transferor therein and Ganesh Ramkrishna Lonkar & Sharmila Ganesh Lonkar, being Transferees therein) (4) thereafter Original Sale Deed, dated 25-04-2014 (registered & executed between Ganesh Lonkar & Sharmila Lonkar, being Vendors therein and Mohd. Abdulaziz Virani, being Purchaser therein). However, Original Agreement for Sale, dated 29-10-2011 is lost or misplaced and not traceable instead of diligent/frantic search. Certificate of Police has been obtained in that behalf. Any person having any claim/s of whatsoever nature in, to or upon the said original Agreement should intimate to the undersigned and also to the said Owner/Member for loss of the same within 14 Days from the date of issue of this Notice, failing which, the claim, if any shall be deemed to have been given up or abandoned and/or waived and thereafter the Owner/Member may enter into deal or transaction in respect thereof with any third party whosoever. DATED 20-11-2020

SONAL KOTHARI, ADVOCATE 1,LE-MIDAS BUILDING,RAMCHANDRA LANE, MALAD (W), MUMBAI-400 064 9820300116 [advsonalkothari12@gmail.com]

PET PLASTICS LIMITED

Reg.Office: 323,3rd Floor, Panchratna Bldg, Opera House, Mumbai, MH-400 004, IN CIN: L25200MH1985PLC037217

Phone: 022-23615564| Email: petplasticslimited@gmail.com Website: www.petplasticslimited.com

PUBLIC NOTICE - 34th ANNUAL GENERAL MEETING This is to inform that in view of the outbreak of COVID-19 pandemic, the 34th Annua General Meeting ('AGM/the Meeting') of the Members of Pet Plastics Ltd ('the Company') will be held through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('DAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act

2013 and the rules made thereunder, read with General Circulars No. 14/2020 dated April 08, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 20/2020 dated May 05, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (collectively referred to as 'MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular').

The 34" Annual General Meeting ('AGM') of the Members of the Company will be held on Saturday, December 12, 2020 at 3.30 P.M. (IST) through VC/OVAM facility provided by Company's Registrar and Share Transfer Agent Bigshare Services Pvt. Ltd. The e-copy of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2019-20 of the Company will be available on the website of the Company at http://petplasticslimited.com. Additionally, the Notice of AGM will also be available and

may be accessed from the relevant section of the website of Stock Exchange i.e. and BSÉ Limited ('BSE') at www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM **ONLY** through the VC/OVAM facility the details of which will be provided by the company in the Notice of AGM. Accordingly please note that no provision has been made to attend and participate in the 34th AGN

of the Company in person, to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to COVID-19 pandemic. Members attending the neeting through VC/OVAM shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act. 2013. The Notice of AGM along with the Annual Report will be sent electronically to those

Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agent ('Registrar / RTA') / Depository Participants ('DPs'). As per MCA and SEBI Circular, physical copies of the 34th AGM Notice and Annual Report will not be sent to any shareholders. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent Bigshare Services Pvt. Ltd. at vinayak@bigshareonline.com along with Self-Attested copy of PAN Card.

The shareholders will have an opportunity to cast their vote through electronic means either during the remote e-voting period before the meeting or at the AGM. The manner of e-voting for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered email addresses will be provided in the Notice to the shareholders

Date: 20th October, 2020 Place: Mumbai

By Order of the Board of Directors of **Pet Plastics Limited** Afrin Dildarali Shaikh Company Secretary & Compliance Officer

ठिकाण : मंबर्ड

दिनांक: २०.११.२०२०

२२ पढील तपशील उपलब्धता ठिकाण

२३ नमुना जी प्रकाश तारीख

ठिकाण: नवी मुंबई

दिनांक: २०.११.२०२

PIONEER EMBROIDERIES LIMITED ... a stitch ahead of time CIN NO. L17291MH1991PLC063752

ठराव प्राधिकारी

PIONEER GROUP ६ दलीयाँ इंडस्ट्रीयल इस्टेर, न्यु लिक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८. फोन:+०२ ४२२३२३२३, फॅक्स:०२२-४२२३२३१३. ई-मेल:mumbai@pelhakoba.com

www.pelhakoba.com

येथे सुचना देण्यात येत आहे की**, पायोनियर एम्ब्रॉयडरीज लिमिटेडच्या** भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभ मंगळवार १५ डिसेंबर, २०२० रोजी स.११.००वा. ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी किंवा आरटीएकडे नोंद आहेर त्यांना विद्यत स्वरुपाने सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हेज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

कोविड-१९ प्रादर्भाव असल्यामळे सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक क्र.२० दिनांक ५ मे. २०२० सहवाचित गरिपत्रक क्र.१४ दिनांक ८ एप्रिल, २०२० व परिपत्रक क्र.१७ दि.१३ एप्रिल, २०२० (यापुढे संयुक्तपणे एमसीए परिपत्रके) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत विशेष सर्वसाधारण सभ . घेण्याची अनुमती मिळाली आहे. सदर एमसीए परिपत्रके आणि कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) अधिनियम, २०१५ च्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/ व्हीएममार्फत संचालित होईल.

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबीद्वारा वितरीत दिनांक १२ मे २०२० रोजीचे परिपत्रकानसार कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंट आहेत त्यांना विद्यत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे ादस्यांनी नोंद घ्याबी की, विशेष सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या www.pelhakoba.com, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडच्या अनक्रमे www.nseindia.com व www.bseindia.com वर उपलब्ध आहेत. सदस्यांना विशेष सर्वसाधारण सभेत न्हीसी/ओएव्हीएम सविधेमार्फत सहभागी होता येईल. विशेष सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याची माहिती विशेष तर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

कंपनीने विशेष सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमुद सर्व ठराबांबर मत देण्यासाठी सदस्यांनी रिमोट ई–वोटिंग सुविधा (रिमो –वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त विशेष सर्वसाधारण सभेदरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदानाची सर्विधा कंपनीने दिली आहे (ई–वोटिंग). रिमोट ई–वोटिंग/ई–वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद

ई-मेल व बँक खाते तपशिलाचे नोंदणीकरणः

जर भागधारकाचे ई-मेल यापुर्वीच कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास त्यांना ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील त्यांच्या नोंद ई-मेलवर पाठविले जाईल. जर भागधारकाचे ई-मेल कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास आणि/किंवा लाभांश प्राप्तीकरिता बँक खारे

मद्यायावत नसल्यास त्यांनी खालील सूचनांचे पालन करावे. १) आमचे आरटीए लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे www.linkintime.co.in वेबसाईटवर Investo

Services > Email/Bank details Registration अंतर्गत तपशील भरून आवश्यक दस्तावेज सादर करावे

२) डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास नागधारकांनी कृपया डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि डीपीद्वारे सल्ला आणि प्रक्रियानुसार डिमॅट

खात्यात ई-मेल व बँक खाते तपशील नोंद करावेत

ई-वोटिंग: कंपनी कायदा २०१३ यांचे कलम १०८ मधील तरतुदी, ज्यांचे सहवाचन कंपन्यांचे व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २० सुधारितप्रमाणे तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ याप्रमाणे या कंपनीला विशेष सर्वसाधारण सभेत मंजर होण्यासाठी साँदर होणाऱ्या ठरावांक कंपनीच्या सदस्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदानाची सोय उपलब्ध करून देतांना कंपनीला आनंद होत आहे. सदस्यांना त्यांचे मत सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहर विद्युत मतदान प्रणालीने त्यांचे मत देता येईल. (रिमोट ई-वोटिंग), कंपनीने ई-वोटिंग सविधा देण्यासाठी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाईम) ची सेवा नियक्त केली आहे

-वोटिंग वेळापत्रक तपशील खालीलप्रमाणेः ई-वोटिंग सुविधेकरिता नोंद दिनांक : मंगळवार ८ डिसेंबर, २०२०.

ई-वोटिंग प्रारंभ तारीख व वेळ : शनिवार १२ डिसेंबर, २०२० रोजी स.९.००वा. (भाप्रवे).

विद्युत स्वरुपाने मतदान समाप्ती तारीख व वेळ : सोमवार, १४ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा (भाप्रवे).

तर एखादी व्यक्ती सभेची सचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद्र दिनांक अर्थाव मंगळवार ८ डिसेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी enotices@linkintime.co.ir किवा mumbai@pelhakoba.com वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. ज भागधारकाकडे डिमॅंट स्वरुपात भागधारणा असल्यास आणि ई-वोटिंग प्रणालीकरिता लिंक ईनटाईमच्य https://instavote.linkintime.co.in वर नोंद असल्यास आणि/किंवा कोणत्याही कंपनीचे पुर्वीचे मतदानावर मत दिले असल्यास त्यांनी त्यांचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा. सर्व भागधारकांचे लक्ष वेधण्यात येत आहे की:

सोमवार, १४ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) नंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणा

रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिल्यानंतरही सदस्यास सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंतु पुन्ह मत देण्याचा अधिकार असणार नाही.

नोंट तारीख मंगळवार ८ डिसेंबर. २०२० रोजी सदस्य असणाऱ्या व्यक्तींना ईजीएमच्या सूचने नम् टिपमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार रिमोट ई-वोटिंग तसेच सदर सूचने नमुद विषयासंदर्भात सर्वसाधारण सभेत मतदान उपलब्धतेचा अधिकार असेल. . हेमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांनी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) किंव

वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास आरटीए **मे. लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटे**ड ांना त्यांचे भागधारक म्हणून कंपनीद्वारे पाठविण्यात येणारे सर्व पत्र व्यवहार विद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंद/वैध/अद्यायावत करण्यासाठी संपर्क करावा.

–मतदानाची प्रक्रिया योग्य व पारदर्शक पद्धतीने व्हाबी यासाठी तिची छाननी करण्यासाठी तपासनी . हणून थ्री. संजय ढोलाकीया (एफसीएस २६५५ व सीपी क्र.१७९८), कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. लक्ष वेधण्यात येत आहे की, विद्युत मतदान प्रणालीने विमर्षीत करावयाचे ईजीएम सूचनेत सभेचे व्यवसाय वरील निर्देशन देण्यात आलेले आहेत

ई-मतदानासंबंधीच्या सर्व शंका आणि तक्रारी https://instavote.linkintime.co.in वर हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध ई-बोटिंग मॅन्युअल व फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु)चा संदर्भ घ्यावा किंवा enotices@linkintime.co.in वर ई-मेल करावा किंवा संपर्क दर.:0२२-४९१८६००० किंवा संपर्क कंपनी सचिव व सक्षम अधिकारी, **पायोनियर एम्ब्रॉयडरीज लिमिटेड**, युनिट १०१बी, १ला मजला, अभिषेक प्रिमायसेस, प्लॉट क्र.सी५-६ दलीया इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८.

hakoba

अमी ठक्क

कंपनी सचिव सदस्यत्व क्र.एफसीएस९१९६



हिन्दुस्थान युनिलिव्हर लि<u>मिट</u>ेड

थि सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली आहे कंपनीद्वारे दय्यम भागप्रमाणपत्राचे नियोजन आहे. सदर शेअर्सवर वैध दावा असल्यास त्यांनी १५ दिवसांत कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात त्यांचा दाव

7440					
धारकाचे नाव	फोलिओ क्र.	शेअर्सची संख्या (रु.१/-)	प्रमाणपत्रक्र.	अनुक्रमांक क्र.	
उषा गुप्ता	एचएलएल २७०४७७६	२५0	५१३६३३७	८६४१४९०५१-८६४१४९३००	
सुब्रता रॉय	एचएलएल३०२९०४७	90	५३२०४६५	१३३३८५८२११-१३३३८५८३००	
आर बालसुब्रमणीयन	एचएलएल१८५५७५३	१५००	५४७४५५९	८६४१७८०१-८६४१९३००	
आश्वीन पोपटलाल शाह	एचएलएल २९५११२८	٥٥	५२७१६३५	११५५६७८९११-११५५६७८९९०	
विन्सेन्ट जे. मेडेस	एचएलएल २८५ ३७४७	80	५२१०८३६	१०२९६९३६११-१०२९६९३६५०	
उदया कौर	एचएलएल३०३३२४९	2240	५३२६७७६	१३३६६१०५५१-१३३६६१२८००	
				0.1	

दिनांक : १८/११/२०२

OSBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India

रासमेक पनवेल (२१११७) शारदा टेरेस, प्लॉट क्र.६५, सेक्टर ११, के स्टार हॉटेल समोर, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४.

विक्री सूचना

3री सुचन नीरज नागेश वझे, बी-५०१, मोरारजी मनोर, प्लॉट क्र.३, सेक्टर १४, सानपाडा-४००७०५. मोबा. ९८१९७९६८९९

विषय: विक्री सूचना - कर्ज खाते क्र.३५३१२२१७१३८

तुमचे कर्ज खातेसंदर्भात आमची पूर्वीच्या सुचनेसंदर्भात. रक्कम परतफेड करण्यात कसूर केली असल्या बँकेने तुमचे खाते अंतर्गत खरेदी केलेली नोंदणी क्र.एमएच४३एटी६४७२ धारक वाहनाचा पुन्हा ताब

२. आमच्या वारंवार विनंत्या/सूचना देऊनही तुम्ही परतफेड करण्यात कसूर केलेली आहे आणि बँकेद्वो वाहनाचा पुन्हा ताबा घेतलेला असल्याने सदर सूचना समाप्तीच्या ७ दिवसांच्या समाप्तीनंतर त्वरीत बँकेने स्वीकारयोग्य किंमतीने खामगी लिलाव किंवा जाहीर लिलाव किंवा अन्य इतर पटतीने वाहनाची विकी करण्याचे बँकेने निश्चित केले आहे. तुम्हाला एक अंतिम संधी देण्यात येत आहे की, ७ दिवसांत संपुण कर्ज रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा कर्ज अंतर्गत देय असलेली रक्कम म्हणून मिळाल्यास बँकेकडून संपुर्ण रक्कम वसूल होईपर्यंत तुमच्याकडून उर्वरित रक्कम वसुलीकरिता कायदेशीर कारवाई बँकेकडन केली जाईल.

ठिकाण: नवी मुंबई दिनांक: २०.११.२०२०

प्राधिकृत अधिकारी

नमुना क्र.आयएनसी--२५ए

पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

मे. स्वॉन इंटरनॅशनल लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय-कार्यालय क्र.६, फेल्थम हाऊस, २रा मजला, जे.एन. हेरेडीया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१.

..अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ०५.११.२०२० रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मेजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये

रुपांतरणासाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, १००, एव्हरेस्ट, ५वा मजला, **मरीन ड्राईव्ह, मुंबई-४**००००२ यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

नोंदणीकृत कार्यालय-कार्यालय क्र.६, फेल्थम हाऊस, २रा मजला, जे.एन. हेरेडीया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१.

स्वॉन इंटरनॅशनल लिमिटेडकरिता धर्मिष्टा कांतिलाल तन्ना

दिनांक: २०.११,२०२० ठिकाण: मुंबई

संचालिका डीआयएन:०२०४५९१२



बोली निमंत्रण सुचना

कामोठे, नवी मुंबई येथे आपत्कालीन स्थितीत पेय जलाचा पुरवठा करण्यासाठी वॉटर टॅंकर्स भाडेतत्त्वावर घेणे

सिडको महाराष्ट्र लिमिटेड हे खाली नमुद केलेल्या कामासाठी वॉटर टॅंकर्स पुरवठा करण्याचे अनुभव असणारे आणि सिडको लिमिटेड किंवा केंद्र शासन किंवा महाराष्ट्र राज्य शासन आणि त्यांचे उपक्रमासह उचित वर्ग व श्रेणीत नोंदणीकृत असणारे, अनिवार्य पात्रता अर्हता पुर्ण करणाऱ्या अनुभवी भावी बोलिदारांकडून ई-निविदा प्रक्रियेद्वारे ऑनलाईन बाब दर निविदा

मागवित आहेत. १. कामाचे नाव: कामोठे, नवी मुंबई येथे आपत्कालीन स्थितीत पेय जलाचा पुरवठा करण्यासाठी वॉटर टॅंकर्स भाडेतत्त्वावर घेणे. **२. सी.ए.क्र.:** १३/सिडको/ईई(डब्ल्युएस)/२०२०-२१, **३. इरठे:** 5.88,800/-, **४. नोंदणी वर्ग:** वर्ग-६ व अधिक, **५. पुर्तता** कालावधी: ३६५ दिवस (तिनशे पासष्ट दिवस) (पावसाळ्यासह), ६.

निविदा प्रक्रिया शुल्क: रू.५९०.०० (रुपये पाचशे नव्वद फक्त) (१८% जीएसटी समाविष्ट) (ना-परतावा).

बोली कार्यक्रमासह बोली दस्तावेज mahatenders.gov.in या अधिकृत वेबसाईटवर २४.११.२०२० रोजी १७.०१वा. पासून उपलब्ध होईल.

www.cidco.maharashtra.gov.in

कार्यकारी अभियंता (जल पुरवठा) सिडको/जनसंपर्क/२०७/२०२०-२१

जाहीर सूचना

श्री. रणजीतदन रामदानजी चरण यांना फ्लॅट क्र.बी/४०, क्षेत्रफळ ४४३ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ४था मजला, इमारत क्र.ए/८,९,१०, श्री महावीर अपार्टमेंट को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., डी.एन. दुबे रोड, रतन नगर, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ ही जागा वारसाहक्काने मिळाली आहे आणि या जागेचे मालक आहेत.

सदर फ्लॅट श्री. मिश्रीमल सोहनमल मथा यांनी दिनांक १८.०३.२००५ रोजीचे विक्री करारनामानसार डीडीआर-६-१९७६-२००५ नुसार नोंदणीकत आहे त्या अंतर्गत श्रीमती मधकांता तलकचंद दोशी व श्री. रोहित तलकचंद दोशी यांच्याकडून खरेदी केले होते. श्रीमती मधकांता तलकचंद दोशी व श्री. तलकचंद सरचंद दोशी यांनी सदर फ्लॅट श्रीमत

हिरालक्ष्मी वाडिलाल वोरा यांच्याकडन दि.१७.०७.१९८६ रोजीचे करारनामानसार रुपये १० च्या मदांक कागदपत्रावर, जे नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत नव्हते, परंतु मुद्रांक शुल्क हे बी.एम.आर.डी.ए. वांद्रे यांच्याकडे दिनांक ३०.०३.१९९८ रोजीचे रु.२२७०/- चे चलान क्र.३० नुसार देण्यात आले होते, या नुसार खरेदी केले होते आणि तद्नंतर मुळ सहमालक श्री. तलकचंद सुरचंद दोशी यांचे २३.११.१९८६ रोजी मुंबई येथे निधन झाले. तद्पश्चात सदर सोसायटीने दिनांक ११.०९.१९८८ रोजीचे हस्तांतरीत भागप्रमाणपत्रानुसार वारसदार म्हणून श्री. रोहित तलकचंद दोशी यांना सह-मालकीत्वाचे ५०% शेअर्स हस्तांतरीत केले आणि म्हणून श्री. रोहित हे श्रीमती मधुकांता दोशी यांच्यासह सदर फ्लॅटचे सह-मालव झालेले आहेत.

श्रीमती हिरालक्ष्मी वाडिलाल वोरा यांनी सदर फ्लॅट परमानंद बिल्डर्स प्रा.लि. यांच्याकडून दि.२१.०६.१९८/ रोजीचे करारनामानुसार जे उपनिबंधकांचे कार्यालय, वांद्रे यांच्याकडे दिनांक २१.०६.१९८५ रोजीचे क्र.पी–१९४६ नुसार नोंदणीकृत आहे त्या अंतर्गत खरेदी केले होते.

श्री. रणजीतदन रामदानजी चरण यांनी सदर फ्लॅट श्री. मिश्रीमल सोहनमल मुथा यांच्याकडून दिनांव ११.०९.२०२० रोजीचे करारनामानुसार जे उपनिबंधकांचे कार्यालय बोरिवली यांच्याकडे क्र.बीआरएल :/४७६६ नुसार नोंदणीकत आहे त्याअंतर्गत खरेदी केले होते.

<mark>श्रीमती मधुकांता तलकचंद दोशी व श्री. रोहित तलकचंद दोशी</mark> यांनी असे नमुद केले आहे की दिनांक ३०.०३.१९९८ रोजीचे रु.२२७०/- चे क्र.३० धारक चलान जे बी.एम.ऑर.डी.ए. सह जम केलेले आहे ते हरवले किंवा गहाळ झाले आहे.

ालकांनी सदर फ्लॅट करुर वैश्य बँक यांच्याकडे तारण म्हणून ठेवण्याचे निश्चित केले आहे जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता/फ्लॅट आणि मालमत्तेचे हरवलेले चलन किंवा कोणत्याही भागाव nोणताही अधिकार, दावा, हक, मागणी किंवा हित असल्यास त्यांनी आमच्याकडे सदर प्रकाशनापास<u>ू</u> ५ दिवसांत लेखी कळवावे. कोणाही व्यक्ती किंवा अन्य इतर प्राधिकरणाकडून काही सूचना मिळाल्या

करुर वैश्य बँक लिमिटेड यांच्या अनुमतीवर अवलंबून असेल. प्रशांत व्ही. गवः वकील उच्च न्यायालय, मुंबई, मोबा.:९०२९४९३०४९

धूत इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड

दिनांक: २०.११,२०२०

Place: Mumbai

नोंदणीकृत कार्यालय: ५०४, रहेजा सेंटर, २१४, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. कॉर्पोरेट कार्यालय: १२०९, रहेजा सेंटर, २१४, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. ДНООТ

सीआयएन:एल५१९००एमएच१९७८पीएलसी०२०७२५ कंपनीला खाली नमुद भागधारकांकडून हरवलेले मुळ भागप्रमाणपत्र रक्कम रु.१०/- या ऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी विनेती अर्ज प्राप्त झाले आहे. जर सदर सूचना तारखेपासून २१ . दिवसांत कंपनीकडेन कोणतेही आक्षेप प्राप्त न झाल्यास दय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सुरू

भागधारकाचे नाव फोलिओ क्र. प्रमाणपत्र क्र. अनुक्रमांक

अशोक बालडोटा ००५९९० २६४७१-२६४७२ ४१२२००१-४१२२२०० 200 धूत इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेडकरिता

सही/ तेजेंद्रसिंग जाडेजा ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE is hereby given on behalf of VENDOR / TRANSFEROR SMT. DIPIKA HARISH SHAH, that Original Agreement MR. JITENDRA DAMODAR MEHTA for Old Flat No. 7 on the Second Floor, are not traceable though made full efforts to search out with respect to Old Flat No. 7 on the Second Floor and after redevelopment newly constructed Building, the New flat allotted being Flat No. 202, 2nd Floor, Building known as 'RENUKA' belonging to "NAV RENUKA CO - OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.," situated at Plot No. 108, TPS 3, Opp. Balaji Mandir, Tilak Road, Ghatkopar [East], Mumbai - 400 077, admeasuring 629 Sq. Fts. Carpet Area; and therefore this Public Notice.

SMT. DIPIKA HARISH SHAH has decided to sell the said Flat and said Shares in the favour of purchasers, (1) MRS. RANJAN RAMNIKLAL MEHTA & (2) MR. RAMNIKLAL RATILAL MEHTA.

Any persons having any right, title, estate or interest by way of Agreement Inheritance Shares, Sale, Mortgage, Transfer, Lease, tenancy, Lien, Charge Trust, Maintenance, Easement, Gift, Licence, Bequest, Partition, Exchange Possession or otherwise howsoever into or upon the Flat and Five Shares of the Society, should notify the same in writing together with all original documents to Advocate, SHRI. JAYANTI K. GADA within 14 days from the date of publication, hereof failing which the transaction shall be completed without reference to claim if any, shall be deemed to have been waived and the Sale/Transfer shall be completed without reference to any such claim.

Date: 20/11/2020

JAYANTI K. GADA B–4, Mahavir Jyot, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai – 400 077.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचना देण्यात येत आहे की आमच्या अशिलांच्या सुचनेवरून आम्ही लोअर परळ मंबई-४०० ०१३. महाराष्ट्र येथील गणपतराव कदम मार्गावरील इंडिया बल्स ब्ल्य म्हणन जात प्रकल्पाती टॉवर बी मधील ४४ व्या मजल्यावरील अनुक्रमे १४७६.९२ चौरस फुट क्षेत्रफळ आणि १७५९.३७ चौरस फूट क्षेत्रफळ (एकत्रित क्षेत्रफळ) ३२३६.२९ चौरस फूट (कार्पेट)) असलेले फ्लॅट क्रमांक बी ४४०१ आणि फ्लॅट क्रमांक बी ४४०२ ("फ्लॅटस") तसेच पी -१ लेव्हल वरील एच -३३ व एच- ३४ आणि पी -लेव्हल वरील जे –९, जे –१० व जे–११ असे ५ (पाच) कार पार्किंग जागा **("कार पार्किंग जागा**") ज्यांचे खालील अनुसूचिमध्ये अधिक सविस्तरपणे वर्णन केलेले आहे ("प्रिमायसेस") यांच्या संर्दभात ग्लास वॉल सिस्टीम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ("**कंपनी"**/"मा**लक**") यांच्या अधिकार, हक्क आणि हीत याची चौकशी करीत आहोत कारण आमचे अशिल सदर प्रिमायसेस सर्व अधिभार व दाव्यापासून मुक्त असे खरेदी करण्यासाठी मालक यांच्या सोबत वाटाघाटी करीत आहेत. ग्लास वॉल सिस्टीम्स (इंडिया)प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी कायदा १९५६ च्या तरतुदीअंतर्गत स्थापन झालेली व कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदीअंतर्गत अस्तित्वात आलेली आणि सीआयएन U74999MH2010PTC20718 असलेली एक कंपनी असून तीचे नॉदणीकृत कार्यालय ५०३ / ५०४, ५वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्यचरेक्स, मफतलाल मील्स कंपाऊंड, एन, एम, जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०० ०१३ येथे आहे.

जर कोणा व्यक्तीस / संस्थेस उपरोक्त फ्लॅटस आणि/ किंवा कारपार्किंग च्या जागेसंदर्भात किंवा। त्यांच्य कोणत्याही भागाबाबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दावा / हीत /अधिकार / हक्क असेल मग ते वारसा, तारण विक्री करार नामा, हस्तांतरण, असाईनमेंट, भाडेकरार, पोटभाडेकरार, परवाना, धारणा, आकार, विश्वस्त इजमेंन्ट, वारसा भेट, संपादन, मागणी, कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत निर्माण झालेला बोजा किंवा फायदेशीर हक्क व्याज, प्रिस्क्रिपशनचा अधिकार किंवा प्री-इम्प्रेशन किंवा कोणत्याही कराराच्या अंतर्गत किंवा इतर डिसपोजिशननुसार किंवा कोणत्याही खटल्यामध्ये कोणत्याही न्यायालय /मंच / वैधानिक प्राधिकरण किंवा न्यायिक /अर्ध न्यायिक/ प्रशासकीय प्राधिकरण यांच्याद्वारे पारित केलेली डिक्री, इनजंक्शन ऑर्डर किंवा जप्तं किंवा अवार्ड किंवा अदलाबदल, विभाजन, मुखत्यारपत्र, मृत्युपत्र, वसीहत, एफएसआय, भाडेकरु, विकास, हक्क, कटंब व्यवस्था / तोडगा, ताबा, वितरण वा इतर कोणत्याही प्रकारे ("दावा") असल्यास आणि/किंवा वर नमूद केलेल्या नियोजित विक्री व्यवहारास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी खालील सही केलेल्यांना त्यांच्य कार्यालयात म्हणजे खैतान ॲन्ड कंपनी, ॲडव्होकेटस, वन वर्ड सेंटर, १३ वा मजला, टॉवर १, ८४१ सेनापती बापट, मार्ग – ४०००१३ येथे आणि/किंवा harsh.parikh@khaitanco.com किंवा aishwarya.wadhavkar@khaitanco.com या इमेल वर सदर प्रकाशनाच्या तारखेपासून १५(पंधरा दिवसात लेखी स्वरूपात आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यासंहीत सूचीत करण्याची विनंती करण्यात येत आहे अन्यथा, फ्लॅटस आणि/किंवा कारपार्किंग जागेबाबत कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि संपूर्ण पणे सोडून दिलेले आहेत. असे समजले जार्डल अनुसूचि

("प्रिमायसेस") मंबर्ड महानगरपालिकेच्या हददीतील आणि. जी दक्षिण वॉर्ड मध्ये. येणाऱ्या गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ मुंबई – ४०० ०१३ महाराष्ट्र येथील लोअर परळ विभागातील कॅडेस्ट्रल सर्वे क्रमांक १२८, १२९, १३०, . १३३ (पार्ट), १३१ आणि १३२ असलेली जिमन आणि सीटी सर्वे क्रमांक १/१३२ असलेला अविभाजित जिमनीच्य भागावरील इंडिया बुल्स ब्ल्यू म्हणून ज्ञात प्रकल्पातील टॉवर बी मधील ४४ व्या मजल्या वरील अनुक्रमे १४७६.९२ चौरस फूट क्षेत्रफळ आणि १७५९.३७ चौरस फूट क्षेत्रफळ (एकत्रित क्षेत्रफळ ३२३६.२९ चौरस फूट (कार्पेट) असलेले फ्लॅट क्रमांक बी ४४०१ आणि फ्लॅट क्रमांक बी ४४०२, सोबत पी –१ लेव्हल वरील एच-३३ आणि एच -३४ आणि पी-२ लेव्हल वरील जे-९. जे-१० आणि जे-११ असे ५ (पाच) का पार्किंग जागेसहीत.

दिनांक: २०.११.२०२० स्थान : मुंबई

खेतान ॲन्ड कं. करिता सही/ -हर्ष परीख

मोरारका फायनान्स लिमिटेड सीआयएन:एल६७१२०एमएच१९८५पीएलसी०३५६३२

नोंद.कार्यालय: ५११, मेकर चेंबर्स ५, २२१, नरीमन पॉईंट, मंबई-४०००२१

दूर.:०२२-२२८३२४६८, फॅक्स:०२२-२२०४७२८८, ई-मेल: investors@morarkafinance.in, वेबसाईट: www.morarkafinance.in

सदस्यांना सूचना

कंपनीच्या सदस्यांना येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ ११० व अन्य लागू तरतूदी (अंमलातील बेळेकरिता कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा पुर्णजोडणीसह) (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २२ (अधिनियम), भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४७ (सेबीलिस्टींग रेग्युलेशन्स), भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) वेळोवेळी प्रत्येक सुधारितप्रमाणे सहवाचिता भारत शासन, सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/ २०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि अन्य इतर लागू अधिनियमानुसार स्पष्टीकरण अहवालासह एकत्रित दिनांक १३ नोव्हेंबर, २०२० रोजीच्या टपाल मतदान सूचनेमार्फत सदस्यांची अनुमती घेण्याची कंपनीची इच्छा

सर्वसाधारण ठराव १. ना-कार्यकारी प्रवर्तक संचालक म्हणून श्रीमती प्रियंका जी. मोरारका यांची नियुक्ती करणे. कंपनीने कायद्याच्या कलम् १०८ व ११० सहवाचिता लिस्टींग रेग्यलेशन्सचे नियम ४४ नसा सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग

सुविधेमार्फत विद्युत स्वरुपाने त्यांचे मत देण्याची सुविधा सदस्यांना दिली आहे

ज्या सदस्यांचे ई-मेल युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आस्टीए) किंवा त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्या सदस्यांना ई-मेलने टपाल मतदान सचना पाठविण्याची प्रक्रिया गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२० रोजी पुर्ण केली आहे. कोविड-१९ महामारीमुळे सद्य परिस्थितीत सामाजिक अंतर राखणे आणि रमसीएँ परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार टपाल मतदानपत्रिका व मुद्रांक शुल्क भरलेले व्यवसाय प्रतिसाद लिफाफेसह टपाल मतदान सूचनेची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही आणि सदर टपाल मतदानाकरिता सदस्यांनी त्यांची अनुमती व विरोध फक्त रिमोट ई-वोटिंग प्रणालीनेच

न्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत आणि त्यानुसार त्यांना ई-बोटिंग प्रक्रिया/टपाल मतदान सूचना मिळाले नाहीत त्यांनी वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांचे ई-मेल info@unisec.in वर केवायसी टस्तावेजासह ई-मेल पाठवन किंवा ०२२-४९१८६१७८-७९ वर संपर्क करून कंपनीचे आरटीएकडे नोंद करावेत आणि डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास संबंधित डीपीकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि याबाबत सहाय्यताकरिता investors@morarkafinance.in वर कंपनीकडे संपर्क करावा किंवा वरील ई-मेलवर क्लायंट मास्टर यादी पाठवावी. ई-मेल नोंट केल्यानंतर सदस्यांना ई-वोटिंगकरिता प्रक्रिया व सचनेची सॉफ्ट कॉपी प्राप्त होईल. जर काही प्रश्न असल्यास सदस्यांनी helpdesk@evotingindia.com वर कळवावे

ई-वोटिंग कालावधी शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२० रोजी स.९.००वा प्रारंभ होईल आणि शनिवार १९ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२० (नोंद दिनांक) वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणां कंपनीचे सदस्य विद्युत स्वरूपाने मत देऊ शकतील, तदनंतर मतदानाकरिता सीडीएसएलदारे ई-वोटिंग बंद केले जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर मतदान मान्य असणार नाही. सदस्याद्वारे एकदाका मत दिले आणि निश्चित केले त्यानंतर त्यास बदल करता येणार नाही. टपाल मतदान सूचनेचे प्राप्तकर्ता जर कंपनीचा नोंद तारखेला सदस्य नसल्यास त्यांनी सदर टपाल मतदान सूचना माहितीकरिता म्हणन घ्यावी.

नोंद्र तारखेला कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाचे त्यांचे शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांच

टपाल मतदान सूचना व ई-बोटिंग प्रक्रिया सीडीएसएलच्या www.evotingindia.com किंव कंपनीच्या <u>www.morarkafinance.in</u> वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.

टपाल मतदान (रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेने) संचालन आणि टपाल मतदानाचा निकालाकरित तपासनीस म्हणून मंडळाने मे. व्हीकेएम ॲण्ड असोसिएटस्, कार्यरत कंपनी सचिव, मुंबईचे श्री व्ही.के. मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. टपाल मतदानाचा निकाल २१ डिसेंबर, २०२० रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केला जाईल. सदर निकाल तपासनीसांच्या अहवालासह कंपनीच्या www.morarkafinance.in आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर जेथे लिस्टींग रेग्युलेशन्सच्या तरतुदीनुसार कंपनीचे शेअर्स सुचिबद्धत आहेत तेथे कळविले जाईल रिमोट ई-बोटिंगकरिता कंपनीद्वारे विहित अंतिम हा दिनांक ठराव मंजूर होण्याकरिता, जर आवश्यक बहसंख्येने मंजर झाल्यास, नोंद दिनांक म्हणन निश्चित केले जाईल.

टपाल मतदानाबाबत रिमोट ई-वोटिंगसंदर्भात काही तक्रारी/स्पष्टीकरण हवे असल्यास सदस्यांनी कृपया संपर्क सीडीएसएल ई-मेल helpdesk@evotingindia.com किंवा दूर.:१८००२२५५३३.

मोरारका फायनान्स लिमिटेडकरित सही/

हिमगौरी एस. बेहर कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

दिनांक: १९ नोव्हेंबर, २०२०